

निवृत्तीवेतनाचा अंशराशीकृत भाग
१५ वर्षांनंतर पुनःस्थापित करणे.

महाराष्ट्र शासन

ग्राम विकास व जलसंधारण विभाग

परिपत्रक क्र.सनित्र २३०६/मंत्रो ७०/प्र.क्र.१२४/आस्था-११

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक :- २ मार्च, २००७.


- परिपत्रक -

निवृत्तीवेतनाच्या अंशराशीकरण नियमानुसार निवृत्तीवेतन धारकाने आपल्या निवृत्तीवेतनाच्या १/३ हून अधिक होंगार नाही एवढा भाग काढमचा सोडून विल्यास त्या भागादेवजी एक रकमी ठोक रक्कम घेण्याचा त्यास हक्क असतो. अशा प्रकारचे अंशराशीकरण निवृत्तीवेतन धारकाच्या इच्छेनुसार सेवानिवृत्तीनंतर लागलीच किंवा त्यानंतर केव्हाही करता येते. निवृत्तीवेतन धारकाने आपल्या निवृत्तीवेतनाचा भाग अंशराशीकृत केलेल्या दिनांकापासून १५ वर्षांनंतर अंशराशीकृत केलेला भाग पुनःस्थापित करण्याचे आदेश शासन निर्णय वित्त विभाग क्र. निअंक-१०८६/१७७१/सेवा-४, दि.३० मे, १९८८ व शासन निर्णय वित्त विभाग क्र. निअंक-१००१/५०/सेवा-४, दि.९.४.२००१ अन्वये देण्यात आले आहेत.

२. अंशराशीकृत केलेल्या निवृत्तीवेतनाचा भाग १५ वर्षांनंतर विहित दिनांकास पुनःस्थापित करण्यात येत नसल्याबाबत शासनाकडे काही जिल्हा परिषदांमधील निवृत्तीवेतन धारकांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यास अनुसरून असे विशद करण्यात येते की, दर समूह केलेल्या शासन निर्णयाप्रमाणे निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण मंजूर केल्याच्या दिनांकापासून १५ वर्षांचा कालावधी ज्या दिनांकास पूर्ण होत असले त्या दिनांकापासून निवृत्तीवेतनाचा अंशराशीकृत भाग पुनःस्थापित करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना कृपया देण्यात याव्यात. यासाठी दर वर्षाच्या डिसेंबर मध्ये त्यापुढील वर्षामध्ये अंशराशीकरणाची रक्कम पुनःस्थापित करण्याच्या प्रकरणांचा आढावा घेवून संबंधित निवृत्तीवेतनधारकांना विहित नमुन्यातील अर्ज भरण्याबाबत कळविण्यात यावे. जेणेकरून निवृत्तीवेतनाचा अंशराशीकृत भाग वेळेत पुनःस्थापित करणे सुलभ होईल. यासाठी संबंधित लेखा अधिकारी/कोषागार अधिकारी यांनी कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी.

३. सदर परिपत्रक संगणक संकेतांक २००७०३०२१२५६०३००१ अन्वये महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(राजेंद्र वाघ)

वक्ष अधिकारी, ग्राम विकास व जलसंधारण विभाग
महाराष्ट्र शासन.

१. विभागीय आयुक्त, सर्व विभाग
२. उप आयुक्त (आस्थापना) सर्व विभागीय आयुक्त कार्यालय.
३. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.
४. निवडनस्ती का. क. आस्था-११